

PM-विद्यालक्ष्मी डिजिटल रूपी ऑप (CBDC वॉलेट)

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या
सेंट्रल बँक डिजिटल करन्सी
(CBDC) कार्यक्रमांतर्गत एक
मार्गदर्शनात्मक उपक्रम.

विद्यार्थ्यांना मिळालेल्या
व्याज अनुदानाची रक्कम
थेट PM विद्यालक्ष्मी
डिजिटल रूपी वॉलेटमध्ये
जमा केली जाणार.

विद्यार्थ्यांनी नोंदणीकृत आधार क्रमांक लिंक
केलेल्या मोबाइलवर PM विद्यालक्ष्मी डिजिटल रूपी
ऑप डाउनलोड करणे आवश्यक आहे. कर्ज आणि
व्याज अनुदानाची प्रक्रिया सुरळीत करण्यासाठी
आधारशी जोडलेला मोबाईल नंबर वापरा.

दरवर्षी, विद्यार्थ्यांनी PM
विद्यालक्ष्मी वॉलेटमध्ये
रक्कम जमा झाल्यापासून
30 दिवसांच्या आत त्यांच्या
शैक्षणिक कर्ज खात्यावर
ट्रान्सफर करण्यासाठी मंजुरी
द्यावी लागेल.

हे ऑप व्यवहारातील
प्रामाणिकता, योग्य
पडताळणी व वापर
केलेल्या निधीच्या
पारदर्शकतेची खात्री देते.

आवश्यक कागदपत्रे

-  अर्ज करण्यासाठी आधार कार्ड
कर्ज वितरणाआधी पॅन कार्ड
-  पासपोर्ट साईझ रंगीत छायाचित्र (विद्यार्थी व
आवश्यक असल्यास सह-अर्जदाराचे)
-  इयत्ता 10वी, 12वी, पदवी किंवा मागील
पात्रता परीक्षेचे (सेमीस्टरनुसार) गुणपत्रक
व प्रमाणपत्र
-  प्रवेशपत्र/ऑफर लेटर व
खर्चाचे विवरण
-  शासनाच्या सक्षम अधिकाऱ्यांकडून
(तहसीलदार/SDM कोर्ट) उत्पन्न प्रमाणपत्र
- फक्त व्याज सवलतीस पात्र असणाऱ्या
विद्यार्थ्यांसाठी लागू



अर्ज करण्यासाठी स्कॅन करा



Department of Higher Education
Ministry of Education
Government of India

भारतीय युवा सक्षमीकरण





PM-विद्यालक्ष्मी योजना

शैक्षणिक कर्ज योजना

देशातील **860** दर्जेदार उच्च शिक्षण संस्थांमध्ये (QHEIs) प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी लिंक
<https://www.education.gov.in/scholarships-education-loan-4>

तारणमुक्त आणि हमीमुक्त शैक्षणिक कर्ज.

₹7.50 लाखांपर्यंतचे कर्ज केंद्र सरकारतर्फे

75% जमा होण्याच्या हमीसह दिले जाईल.

एक सोपी, पारदर्शक, विद्यार्थ्यांना अनुकूल आणि पूर्णपणे डिजिटल प्रक्रिया.

व्यावसायिक/तांत्रिक

अभ्यासक्रमांसाठी **₹4.50** लाखांपर्यंत वार्षिक कौटुंबिक उत्पन्न असलेल्या विद्यार्थ्यांना स्थगिती कालावधीत पूर्ण व्याज

अनुदान आणि **₹10** लाखांपर्यंतच्या कर्जावरील सर्व अभ्यासक्रमांसाठी

₹8.00 लाखांपर्यंतच्या वार्षिक कौटुंबिक उत्पन्नासह

3% व्याज अनुदान.

बँकेच्या वैयक्तिक एक्सटर्नल बेंचमार्क लेंडिंग रेट (EBLR) + **0.5%** पर्यंत मर्यादित व्याजदर.

ऑनलाइन अर्ज करा:
www.pmvidyalaxmi.co.in

PM USP CSIS (केंद्रीय क्षेत्रातील व्याज अनुदान योजना)

₹10 लाखांपर्यंतच्या

कर्जावर **₹4.50** लाखांपर्यंत वार्षिक कौटुंबिक उत्पन्न असलेल्या विद्यार्थ्यांसाठी पूर्ण व्याज अनुदान.

योजनेत दिलेल्या मार्गदर्शक तत्वांनुसार पात्रता असलेल्या संस्था/विद्यापीठांमध्ये व्यावसायिक/तांत्रिक अभ्यासक्रमांमध्ये प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांसाठी ही योजना लागू आहे.

ही योजना सर्व अनुसूचित बँका/प्रादेशिक ग्रामीण बँका (RRBs)/सहकारी बँकांना लागू आहे.

अधिक माहितीसाठी भेट द्या:
<https://www.education.gov.in/scholarships-education-loan-4>

